

# धनाडे तुपाशी, जनता उपाशी

## देशातील १% श्रीमंतांकडे ६०% संपत्ती! असं का?

### देशाची सद्यपरिस्थिती काय आहे?

- घरगुती गॅसच्या भावात जवळपास १०० रुपयांची वाढ;
- रेशन व्यवस्थेवरील खर्चात ६० ते ७० हजार कोटींची कपात;
- बेरोजगारी ४५ वर्षांच्या उच्चांकावर; तरीही सरकारची रोजगार निर्मितीसाठी कसलीही उपाययोजना नाही;
- इयत्ता ८वी पर्यंत येता येता ४० टक्के मुलांना शिक्षण सोडून द्यावं लागते;
- आरोग्यावरील खर्चांमुळे २००४ ते २०१४ या काळात ५ कोटी लोक अतीव गरिबीत ढकलले गेले;
- LIC, BHEL, SAIL इत्यादी सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाची सुरुवात.


### ही परिस्थिती बदलण्यासाठी किती पैसे लागतील?

- भारतातील सर्व मुलांना पदवीपर्यंतचं चांगलं आणि मोफत शिक्षण द्यायचं असेल तर सरकारला आणखी ६.३ लाख कोटी रुपये खर्च करावे लागतील.
- सर्व जनतेला चांगली आणि स्वस्त आरोग्य व्यवस्था द्यायची असेल तर आणखी ४.२ लाख कोटी रुपये लागतील.
- वृद्धांना योग्य पेन्शन द्यायचे असेल तर आणखी २.९ लाख कोटी रुपये लागतील.
- सर्व जनतेला चांगला आहार पुरवायचा असेल तर आणखी २.२ लाख कोटी रुपये लागतील.



### पण एवढा पैसा येणार कुठून?

- मोदी सरकार अतिश्रीमंतांना दरवर्षी सरासरी ५.५ लाख कोटी रुपये करमाफी देत आहे.
- भारतातील ११९ अब्जाधीशांची एकूण संपत्ती ही भारत सरकारच्या वार्षिक बजेटपेक्षाही जास्त आहे.
- देशातील सर्वांत श्रीमंत १% लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीचा ६०% हिस्सा आहे.



श्रीमंतांची संख्या १% श्रीमंतांची संपत्ती ६०%

- या सर्वांत श्रीमंत १% लोकांवर जर फक्त १% संपत्ती कर लावला तरी सरकारला जवळपास ४.४ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळू शकते.
- तसंच या सर्वांत श्रीमंत १% लोकांना वारसा म्हणून मिळालेल्या संपत्तीवर ३३% वारसा कर लावल्यास जवळपास ६.५ लाख कोटी रुपये मिळू शकतात.

- सरकारने धनदांड्यांवरील ही सर्व उधळपट्टी थांबवली, तर जनतेला दर्जेदार शिक्षण, आरोग्य, रेशन, पेन्शन व इतर अनेक सुविधा पुरवू शकते! यामुळेच अनेक रोजगार देखील निर्माण होतील!

### पण सरकारने असं का केलं पाहिजे?

संपत्तीचं केंद्रीकरण होऊ न देणे हे तर सरकारचं कर्तव्य आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्त्वं आहेत. या तत्त्वांतर्गत येणाऱ्या कलम ३९ (ग) नुसार देशाच्या सरकारने आर्थिक धोरण आखताना व राबवताना देशात निर्माण होणाऱ्या संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही याची काळजी घेणं हे मूलभूत कर्तव्य आहे. पण आपल्या देशात ह्याच्या ठीक उलटा कारभार चाललाय. देशातील संपत्तीचा खूप मोठा वाटा काही मूठभर श्रीमंतांच्या खिशात जातोय, तर बहुसंख्य भारतीयांना काहीच मिळना.

### मग सरकार असं का करत नाहीये?

सरकार स्वतःहून असे कायदे कधीच करणार नाही. कारण देशातील उद्योगपतींचं सरकारवर नियंत्रण आहे. हे उद्योगपती सर्व पक्षांना हजारो कोटी रुपयांचा निधी देतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाचं सरकार बनलं तरी ते ह्या मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचीच धोरणं राबवते.

भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या काळातच मुकेश अंबानींची संपत्ती दुप्पट झाली. अदाणींची संपत्ती पाच पट झाली. एकीकडे देशातील अब्जाधीशांची संख्या ५६ वरून ११९ झाली आहे आणि दुसरीकडे गरीब आणखी गरीब होत आहे. देशातील ह्या वाढत्या विषमतेकडे आपलं लक्ष जाऊ नये म्हणून NPR-NRC-CAA सारखे मुद्दे आणून सरकार जनतेमध्ये धर्माच्या नावाने भांडणं लावत आहे.

### आपण काय केलं पाहिजे?

जे काही करायचं ते आपल्यालाच करावं लागणार आहे. जर सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाण नसेल तर आपल्याला सरकारला त्याची जाणीव करून द्यावी लागेल. आज सरकार ९९% जनतेला डावलून १% श्रीमंतांच्या फायद्यासाठी धोरणं आखतंय आणि ह्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून ९९% जनतेमध्ये धर्माच्या नावावर भेदभाव आणि भांडणं लावणारी NPR-NRC-CAA सारखी धोरणं आणत आहे. हा डाव आपल्याला ओळखावा लागेल आणि आपण ९९% जनतेने सगळे भेद मितवून एकत्र येवून NPR-NRC-CAA ला विरोध करत आपल्या शिक्षण-आरोग्य-रोजगार-रेशन-पेन्शनसाठी सरकारने काम करावं यासाठी मागणी करावी लागेल. तुम्हाला आमचं म्हणणं पटत असेल तर आमच्या उपक्रमांमध्ये नक्की सामील व्हा. त्यासाठी खालील पत्त्यांवर आमच्याशी संपर्क करू शकता.

## लोकायत

संपर्क पत्ता: लोकायत, १२९ बी/२, सिंडिकेट बँकेसमोर, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉपजवळ, एरंडवणे, पुणे - ४ (या पत्त्यावर दर रविवारी संध्या. ५ ते ७:३० या वेळेत लोकायतची बैठक होते. बैठकीत आपलं स्वागत आहे.)

☎ अलका - 9067003838 ☎ ऋषिकेश - 9423507864 🌐 www.lokayat.org.in ✉ lokayat.india@gmail.com  
📍 lokayat.india 📍 lokayat.india 🐦 @lokayat 📺 lokayatpune 📍 abhivyakti.pune 📍 KafilaOfficial